

संगणक की आवश्यकता

(fundamentals)

\* Electronic machine

↳ { storage साठपड़क

{ process प्रक्रिया

करने अनुभूति माहिती output

मेंगे प्रदाने

\* English शब्द compute

→ गणना करने

\* Computer = Hardware + Software

## • संगणकाचा इतिहास

↳ ई.स.पूर्व 3000

↳ Abacus (calculator) अभेज

↳ 1614 Logarithm

↳ डॉन नोपियर

Napier's Bone

↳ मुळांकनाचे सांख्य

↳ 1623 Calculating clock

↳ willium schikard)

↳ 1642 Pascaline हे उपकरण

ब्रेटीचा तलेचा कागांवाकी

↳ Blaise Pascal यांनी शोध

↳ 1703 Binary (1,0) पद्धतीचा वापर

↳ wilhelm Gottfried Lebnitz

\* 1822 - चार्ल्स बेंगे

→ संगणकाचा उन्नत

→ 'Difference engine' नावाचे  
मशीन दरामान पद्धतीवर काढारित

→ संगणकाची पहिली Design

\* 1842 Augusta Ada King

→ Binary पद्धतीने माहिती साठवणे  
तंत्रज्ञान विकासित

→ पाहिली computer programmer

\* 1896 हर्मन होलेरिय

Tabulating machine company

स्थापना → याचे रूपांतर →

IBM - International Business Machine  
उल्लेनामांतर

"father of information processing"

## • Harward Mark - I

- ↳ made 1942 Harward Aiken of IBM
- ↳ 1st programmable calculator
- ↳ *Early form of digital computer*
- ↳ also called. ASCC
  - Automatic sequence controlled calculator

## • पहिला Digital automatic संग्राहक

- ↳ ABC (Atanasoff Berry Computer)
- ↳ प्रायोगिक तत्वावर - 1939

## • Programmable, digital, संग्राहक

- ↳ कोलोमेन यांसी तयार केला
- ↳ 1943-45
- ↳ 'Tommy Flower'



1946 ENIAC

(Electronic Numerical  
Integrator & Computer)

- Grandfather of digital computer
- first successful general purpose computer (Programable)
- EDVAC, 310351 व. मेट्रोपॉलिटन

1946-52 EDSAC

↳ Electronic delay storage automatic calculator

→ memory अलोर (माहिती साठवोर)  
पाइला संगोष्ठी

~~Access~~ Zero

by

1950 अलन टूरिंग

- father of theoretical computer science.
- ↳ ACE - Automatic computing engine

1951 UNIVAC-1

- ↳ मार्कफ एबे
- ↳ Universal Automatic Computer
- ↳ 1st commercial purpose

1957 Fortran (1st computer language)

'formula Translation'

- संवेदित कंप्यूटर लॉग्यूज़ (High level language)

1958 IC - Integrated Circuit

- ↳ Kilby & Noyce यांकी शोध

1964 Mouse डिजिटल  
→ Douglas Engelbart

1971 Floppy disk

→ Alan Shugart

1975 Personal computer (P.C)

↳ microcomputer

↳ Edward Roberts

↳ father of microprocessor

\*\* मुख्यतात्त्विक परिवेश सिस्टम

↳ रामेश्वर

↳ ECI (electronic corporation of India)

↳ Indian Statistical Institute, Kolkata

## Types of computer (Q12)

1) Analog computer

↳ Thermometer etc.

2) Digital computer

↳ Binary code  $\overline{01010101} \overline{01101101}$

3) Hybrid computer

↳ Calculation  $\overline{01101101}$  Digital  
input  $\overline{01101101}$  analog

## Type of computer (speed & storage)

1) Micro-computer (1st pc - Altair 8800)

2) mini computer (1 Host & upto 20 terminal)

3) mainframe computer (1 Host & upto 500 terminal)

4) Super computer (~~31/05/2021~~ ~~2nd~~ chapter)

5) Nano computer  
→  $10^{-9}$

6) quantum computer (Richard Feynman)  
↳ physics

## \* Microcomputer

↳ याला 'Personal computer - PC'  
असेही म्हात्रात

→ जगातील पहिला P.C.

→ Altair 8800 → 1974

↳ \* Desktop →

\* Laptop → 1979 विल मॉर्गीज

\* Palmtop → Pocket computer - Hand-held

\* PDA → Personal digital Assistance - Apple

\* Table PC → Touchscreen

→ याराची  
Palm-OS  
म्हात्रात

\* Desk Top

→ one of the Personal Computer

↳ 'visible screen'

## \* Personal Computer. P.C

→ Commodore PET - 1977

→ पहिला संपूर्ण P.C

→ consists

→ system unit + Accessories

• CPU - Central Processing Unit

→ 'Brain of Computer' देक्ख

• RAM - Random Access memory

→ processing memory

• ROM - ~~Read only~~ Read only memory

→ storage memory

• UPS → Uninterruptible Power Supply

• ALU - Arithmetic logical unit

→ गणितीय प्रक्रिया के प्रारंभिक

CPU वा ड्रेस...

• Hard disk, Monitor, motherboard

## Quantum computer

↳ Richard Feynman - 1982

↳ शून्यातिक्रमासंगीत किया गया अवलोकन उपर्याप्ति

↳ Atom, photon, neutron यांची प्रिव्हाला  
गतिविषयी (spintronics) चा वापर

## Blue-Gene computer

↳ IBM कंपनीद्वारे विकासित

↳ Biology इंजिनी-प्राणी यांविषयी

## wearable computer

↳ घायाळ, घासा

\* Deep Blue → Super computer of

रारी कास्पोरोफ्ला बुद्धिविज्ञ खेळात  
होणारे.

→ also called 'IBM 100'

\* Watson → Supercomputer → Football

## \* Super computer

↳ विशेषज्ञ संगणक

→ केरा 'FLOP' मध्ये मोजला जातो.

↓

Floating point operations per second

↳ CDC-600 → 1964

→ पहिला super computer निर्माण  
समजला जातो.

{ IBM - NORC = 1954  
UNIVAC - LARC = 1960  
IBM - 7030 } 1962  
Atlas

↳ सुपर computer संकल्पना - IBM

\* Cray-1 "most successful supercomputer"

↳ 1976

\* Cray-2

↳ 1985

~~Top 1000 supercomputer = 1 quadrillion flop = 10<sup>18</sup> flop = 1 quadrillion flop~~

↳ 2020 ranking (Top 500 today)

↳ 63rd in Top 500

speed ~~Top 120~~ 12.5 < ~~Top 120~~ \* Top speed

~~Top 120~~ 1991 ↳ CDAC

↳ CDAC

↳ Paragon 8000 (1st supercomputer)

\* Super computer in India

↳ America

2022 - Frontier

↳ Japan

Fujitsu - 1993 - 1st

1993 Fujitsu <

Top 500 supercomputer \* 75.11

\* NSM - National Supercomputing Mission

↳ अंतर्राष्ट्रीय परम-गण्डा' Super computer विकासित होत आहे.

↳ IIT, रुद्राच्छी

\* मृत्युधान फ्रेंडोर (Super computer)

↳ IITM (Tropical Meteorology) pune

↳ NCMRWF (Medium Range weather forecasting, Noida)

↳ used for weather forecasting

\* ISRO ने विकासित केलेला Super computer

↳ सागा-220 (Supercomputer for aerospace GPU Architect)  
→ 2011

\* NASA ने SGI(r) Altix(tm) 3000 ने तोड  
↳ कल्पना'

## \* Artificial intelligence \*

↳ कृतिम बुद्धीमत्ता

↳ Term by 'John McCarthy'

↳ 1956

↳ Google Map, Alexa, Siri

↳ used for Simulation Technique

## \* Bluetooth Technology

↳ uses 2.4 GHz Radio waves.

↳ wireless Technology

↳ IEEE 802.15.1

↳ 1997 मध्ये निम करार्ल यांनी शोध

↳ 1989 मध्ये 'Radio Technology' नावावे

स्वरूप → Ericsson Mobile - Sweden

## \* संग्रहाकार्या ऐवड्या (Generations)

### \* 1st Generation (1940-1956)

- ↳ use vacuum Tube
- ↳ एकावेंटी उपाय किया
- ↳ छोटी, जालि ३०००ता
- ↳ use (very low level language) ~~जोडी डायर~~
- ↳ Low level language - JT डायर
- ↳ ENIAC, UNIVAC, Mar-1
- ↳ use machine language (LLL)

### \* 2nd Generation

- ↳ vacuum tube च्या घेठी Transistor ची
- COBOL, FORTRAN (HLL) चा वापर + डायर
- memory storage शक्य

Bell लैबरेटरी  
विकसित

### \* 3rd Generation (1964-1971)

- ↳ IC circuit चा डायर
- silicon पालून निर्मिती
- ↳ keyboard mouse
- ↳ एकापेहा जाल application (Time-shared)
- ↳ मोध्या प्रमाणावर सामान्य जनतेसाठी उपलब्ध
- ↳ LSI/VLSI (very large scale integration)
- एका चिपमध्ये एकापेहा जाल IC

## • 4<sup>th</sup> Generation (1972- 2010)

- ↳ VLSI (ultra large scale) चारोंपाई
- ↳ microprocessor या वायर
- ↳ ↳ Thousands of IC in one Silicon chip
- ↳ (Intel 4004 Chip) → 1<sup>st</sup> chip

• शक्ति- मृत्युनील 1<sup>st</sup> microprocessor

- ↳ IIT, देहान्दे
- ↳ GUI (Graphical user Interface)

## 5<sup>th</sup> Generation :-

- ↳ कृत्रिम बुद्धीमत्तेवर अवलंबन/वायर केला जातो
- ↳ superconductor या वायर
- ↳ parallel processing या वायर
- ↳ ↳ multitasking
- ↳ use 'voice recognition'

Memory, speed :-



Bit - 1 (0, 1)

Nibble - 4 bit

Byte - 8 bit (2 Nibble)

- \* KB - 1024 Byte (kilo) }
- \* MB - 1024 KB (Mega) } KMG
- \* GB - 1024 MB (Giga) }

- \* TB - 1024 GB (Tera) }
- \* PB - 1024 TB (Peta) } पेटा
- \* EB - 1024 PB (Exa) }

- \* ZB - 1024 EB (Zetta) } जेटा
- \* YB - 1024 ZB (Yotta) } योटा
- \* BB - 1024 YB (Bront) } ब्रॉन्टा

## \* Speed

- \* 1 मिलीसेकंद =  $10^{-3}$  (1ms) सेकंद
- \* 1 मायक्रोसेकंद (1μs) =  $10^{-6}$  सेकंद
- \* 1 नॉनोसेकंद (1ns) =  $10^{-9}$  सेकंद
- \* 1 पिकोसेकंद (1ps) =  $10^{-12}$  सेकंद
- \* KIPS = Kilo instruction per second  
(सेकंदाला हजार सुचना)
- \* KBPS = Kilo bytes per second.
- \* MIPS = Million instruction per Second  
→ सुचना देते असताना
- \* MBPS = mega Byte per Second  
→ माहिती प्रक्रिया करते असताना

# Memory

## \* RAM (Random Access Memory)

↪ Data Processing संबंधी सुविधा  
साइरमाचे कार्य

↪ तात्पुरती (volatile)

↪ संगणक बंद झाल्यानंतर मातील  
माहिती नष्ट होते.

↪ RWM - (Read - Write memory)  
असेही मृटले जाते.

↪ cache memory हा सुदृढा RAM चा

प्रकार

↪ वारंवार वापरली जाणारी माहिती

↪ CPU & RAM यांच्यामध्ये उपयोग (speedup)

↪ D-RAM

Dynamnic

(continuous refresh)

S-RAM

Static

↪ EDO-RAM (Extended Data Out-RAM)

\* **ROM** - Read only memory

↳ कायमरक्खपी (non-volatile)

M-ROM

(Manufactured)

कायमरक्खपी Data  
[CD]

P-ROM

(Programmed)

EP-ROM

- Erasable

- आतिकील (UV)

फिरणाऱ्हा वापर करने  
माहिती तस्वीर करता येते.

[re-writable CD]

EEP-ROM

- Electronically Erasable

- माहिती नष्ट करवाचा  
वेग उल्लंघन करतो

\* ROM - मध्ये कायमरक्खपी program

↳ called 'Firmware'

## Storage device

- \* Hard disk (HDD) Drive

- \* optical Disk (CD-ROM)

- \* CD - compact DISK

↳ James Russel - 1960

- \* DVD - Digital Versatile Disk

- \* BD - Blue-Ray Disk

↳ HD video साब्दिकी

↳ Blue Ray या lesser दिवस.

- \* Flash memory

↳ Pen Drive

- \* RAID

↳ Redundant Array of inexpensive  
disk

↳ मुख्यतः internet server के लिए

↳ एकाधिक डाटा HDD एकाधिक वापर

## \* Input / output Devices

↳ peripheral Devices (Terminals)

↳ **Input Devices**

A) Keyboard - 104 key अक्षरात.

↳ QWERTY keyboard

↑ 101 key  
↳ उत्तमिक keyboard

B) Mouse - Douglas Engelbart (1963)

C) joystick

D) Touchpad, scanning, camera

\* \* E) OCR (Optical character Reader)

↳ आकृति, अक्षर, लिहे कृचादोंचे प्राचन

\* \* F) OMR (optical mark Reader)

↳ कठागारील चुक्की (mark) याचे प्राचन

\* \* G) MICR (magnetic ink character Recognition)

↳ magnetic ink चा वापर करून print केलेले

↳ cheque ने प्राचन करवावाढी

## H) Bar code Reader

↳ Laser च्या साहाय्याने वरचन

↳ 13 अंकी कोड

↳ पाहिले 2 अंक - देशाचा कोड

Next 5 अंक - निर्माता कोड

Next 5 अंक - वस्तू कोड

Next 1 अंक - तपासणी अंक

↳ POS (Point of sale) scanner अलेंदी  
मुदतात.

## i) MIDI (musical instrument Digital Interface)

↳ music inputs ऑप्रेलाई वापर

## j) Graphic tablet

↳ नकाशे, images यांचे input

करण्याराठी वापर

## Output Device

### A) Printer (मुद्रक)

#### \* Impact Printer (Dot-Matrix)

→ कमी प्रतिचिन्ह print (low resolution)

→ कार्बन रिकर्च द्वारा

→ एक्स कोलर मेट्रेक Print

#### \* Non-impact Printer

↳ inkjet (चार्जिक)

{ laser (कमी-चार्जिक)

एकापेशा उत्तरांश colour

### B) Monitor - Display :-

↳ colour Display - 256 रंगाचा द्वारा

\* CRT (Cathod Ray Tube) → 1987 ferdinand

\* LCD (Liquid Crystal display)

\* TFT = Thin Film Transistor

\* LED = Light Emitting Diode

\* OLED = Organic Light Emitting Diode

# \* Programming Language

## A) Machine language

↳ Low level programming

↳ use binary digit (0 and 1)

↳ more difficult & errors

↳ opcode

↳ specify  
operation

operand

↳ याकर प्रक्रिया होते  
तो data

## B) Assembly language

↳ High level programming

↳ 'use code & symbolic address'-  
source  
code

↳ Finally convert in binary machine  
language

i.e. use converters

↳ C, COBOL, FORTAN, ALGOL, PASCAL

## High level language ↓↓↓

### \* FORTRAN

↳ formula translation

↳ John Backus = oct 1956 यारे  
फॉर्मूला कैल्कुलेटर.

### \* ALGOL

↳ Algorithmic language

↳ John Backus = 1958

↳ Expanded by Peter Naur = 1960

↳ यारे ALGOL 60 अर्थात् मूलीकारी

### \* COBOL

↳ common Business oriented language

↳ Grace hopper = 1959

### \* Pascal

↳ Nikolas Wirth - 1970

↳ Based on ALGOL

### \* Modula

↳ Nikolas Wirth - 1970

↳ Pascal at पुण्यतरीय version

## \* C-language

↳ डेनिस रिची याने 1972 मध्ये विकसित केली.

↳ Linux operating system - वट प्राप्ताची

↳ Bell laboratory मध्ये विकसित

## \* COMAL (common Algorithmic language)

↳ बैनेटीम लोफर्टेंट व बोर्न किंवत्तसेन

↳ 1973

↳ mixing of 'Pascal & Basic'

## \* JAVA

↳ James Gosling

↳ 1995

## \* operating system (O.S.)

- ↳ set of programs जो संगणक प्रालिंपार्स के लिए उपलब्ध हैं।
- ↳ Application प्रालिंपार्स का काम
- ↳ 'Booting'
  - संगणक पालु इनपुट O.S. की क्रमागावी प्रक्रिया
- ↳ 'Post' Power on Self Test
  - संगणक पालु इनपुट उपकरणों पर on/off स्थिति येक क्रमागावी प्रक्रिया
- 'Warm Boot'
  - ↳ 'Restart' पालु असताना पालु करते।
- 'Cold Boot'
  - ↳ संगणक कंट्रोल असताना पालु करते।
- ↳ योडक्यात वापरकर्ता द्वारा hardware यासद्वय समन्वय साधनाचे काम O.S. करते. [P.T.O] →

## \* Graphical User Interface (GUI)

↳ {Symbol,

ICON

Letter याकूट वापरकर्त्ता

↳ Developed by 'Xerox'

↳ Games, MP3 player

## \* Character User Interface (CUI)

↳ also called 'command line interface'

↳ MS-DOS थोड़ा सुधनेटोरे याकूट

- \* Software
  - ↳ set of program
- \* open source software
  - ↳ इस software का programming code मध्ये बदल करता येती याई
  - ↳ i.e. Linux O.S.
- \* Free ware (skypy, wechat, Telegram)
  - ↳ Free मध्ये उपलब्ध
  - ↳ Term - Andrew Huangman
- \* Share ware
  - ↳ 'Try Before we buy'
  - ↳ Trial period संपल्यावर fees paid
    - ↳ winzip, Acrobat, zoom

## Type of O.S.

A) Embedded O.S

↳ RTOS (real time O.S)

↳ उपकरणाचा आवड (embedded) संस्थान

↳ Ex. Apple watch, Traffic Signal

B) Network O.S.

↳ Linux, Unix, Windows

↳ open source (कोनीही बदल करू शकतो)

C) Stand alone O.S. (Single User)

↳ desktop O.S.

↳ एकाच संगणकाचे वियंत्रण

D) Mobile O.S.

↳ Android ↳ Tizen ↳ Line

↳ Mac-Apple ↳ KaiOS ↳ Lineage

↳ iOS ↳ Graphene ↳ webOS

↳ Symbian

## \* Adroid O.S. Versions:-

- ↳ Cupcake (2009)
- ↳ Lollipop (2014)
- ↳ Jelly Bean (2008)
- ↳ Eclair (2009)
- ↳ Oreo (2017)
- ↳ Donut (2008)
- ↳ Hougat (2008)
- ↳ Froyo (2010)
- ↳ Honeycomb (2011)

## \* Computer operating system :-

Windows

Mac OS

Ubuntu

### \* UNIX :-

↳ 1969 { केन बॉम्सन  
                { डेलिस रिची

→ वर आधारित O.S.

• Solaris (2010)

• IBM-AIX

• NetBSD (2022)

\* Linux

↳ 1991 { Linux  
                { torvald

→ वर आधारित O.S.

Fedora (2003)

centOS (2004)

BOSS

↙ Bharat operating system

↳ 2007 C-DAC

↳ Linux / GNU

↳ Urja-Boss (Latest version)

\* DOS = used 1st time in IBM

## \* Computer operating systems :-

- Window
- Mac OS
- Linux → 1991 (Linux torvald)
- Ubuntu → 2004 (मार्क शेटलवर्ड)
- (v) • Solaris → 2010 (unix आधार oracle-Solaris)
  - UNIX → 1969 (क्रेन यॉनसन, डेविस रिची)
- (l) • Fedora → 2003 (Linux आधार)
- MS-DOS → 1980 (microsoft)
- (v) • IBM-AIX
- (v) • Net-BSD → 2022
- (l) • Cent-OS → 2004 (Linux Based)
- (l) • BOSS (2007) C-DAC मार्फत विकसित
  - ↳ Bharat operating Systems
  - ↳ BOSS / GNU
  - ↳ Linux आधार Indian version.
  - ↳ EduBOSS - शैक्षणिक कंट्रोलर
  - ↳ BossMool - Advanced Server
  - ↳ Urja ऊर्जा (उत्तीर्णता संवर्धन version)

## \* Windows O.S. at ~~YestR~~

- Windows 95
- Windows 98
- Windows 2000
- Windows NT - 2000
- Windows Me - 2000
- Windows XP = 2001
- Windows Vista 2007
- Windows 7 = 2010
- Windows 10 = 2015
- Windows 11 = 2021
- Windows Server (2003, 08, 12)

## Computer Processor

↳ chip or logical circuit

↳ ~~मिलेंट~~ instruction व्यवस्था process

↳ Arithmetic Logical unit

### Types:-

1) General purpose used in

↳ embedded system

↳ i.e. intel pentium, IBM Power,

2) microcontroller

↳ used in input output reading function

3) Embedded Processor

↳ designed to control mechanical/electrical function

4) Digital Signal Processor (DSP)

↳ speech, image, medical, Biometric, Radar etc

## \* Central Processing Unit \*

### ↳ Type (By core & thread)

↳ virtual component  
divide)



- \* Single-core CPU (1 core & 2 thread)
- \* Dual-core CPU (2 core & 4 thread)
  - ↳ multitasking (Pentium-D = 2005 = 1<sup>st</sup>)
- \* Quad Core CPU (4 core & 8 thread)
  - ↳ photoshop like heavy software
    - ↳ Athlon-2 X4 = 2009
- \* Hexa-Core (6 core & 12 thread)
  - ↳ 1st intel core i7-980X (2010)
- \* Deca-Core (10 core & 20 Thread)
  - ↳ Intel Xeon Silver 4114T (2017)

- \* Vector Processor / Array processor
  - ↳ operate effectively on large one-dimensional array
  - ↳ 1st vector Supercomputer = STAR-100
- \* Parallel processor
  - ↳ process simultaneously
- \* 3-D processor